

H. 484, Sch.

लिबिकर (लिबिं०) m. = लिपिकर *Schreiber, Abschreiber* ÇKDr. nach BHĀNUDEKSHITA zu AK. 2, 8, 4, 15.

लिबी (लिबी) f. = लिपी ÇABDAR. im ÇKDr.

लिबुजा f. *Schlinggewächs, Liane* Nir. 6, 28, 11, 34. अन्या त्वा परि ष्वाजाते लिबुजेव वृत्तम् RV. 10, 10, 13. fg. AV. 6, 8, 1. KAUC. 35. PAÑĀV. Br. 12, 13, 11.

लिम्पे nom. ag. von लिप् P. 3, 1, 138. Vop. 26, 35. m. N. pr. eines Wesens im Gefolge Çiva's Vjāpi beim Schol. zu H. 210.

लिम्पट् adj. den Mädchen nachgehend HĀR. 192 (s. Corrigg.). — Vgl. लम्पट्.

लिम्पाक 1) m. *Esel*. — 2) m. *Citronenbaum* ÇABDAR. im ÇKDr. = निम्बूवकशेष, n. die Frucht RĀGAV. im ÇKDr.

लिम्पि f. = लिपि Schrift PAÑĀR. 3, 13, 25.

लिम्बभट्ट m. N. pr. eines Mannes HALL 136.

1. लिम्प् s. u. रिम्प्.

2. लिम्प् (= 1. लिम्प्) nom. ag.; nom. लिट् P. 8, 2, 36, Sch.

लिषा (von 1. लिम्प्) nom. ag.; s. कु०.

लिष m. = लष *Tänzer* Comm. zu Uṇ. 1, 152.

1. लिह् (= älterem रिह्), लेढि und लेढि (आस्वादाने) Dhātup. 24, 6. (वि)लिकृति Suçr. 2, 533, 3. लिहृत् (MBh. VARĀH. BRH. S.) neben लिह्यात्; लिहृत्; लेह्यति und लेढा K Ār. 6 aus Siddh. K. zu P. 7, 2, 10. Schol. zu P. 8, 2, 32, 40. fg. अलिनत und अलीढ P. 7, 3, 73. Schol. zu 3, 1, 45, 8, 2, 40. Vop. 8, 130. लीढा, लेढुम्; लीढ P. 8, 3, 13, Sch. *lecken, belecken, leckend genießen* (leicht zergehende oder dickflüssige Körper): लिह्या लिहृती मुखम् R. GORR. 2, 66, 28. अस्थि निर्दशनः श्वेव लिह्या लेढि केवलम् Spr. 1652. उत्तराष्टम् Suçr. 4, 118, 20. दीर्घलिह्या वै देवानां कृच्यमलेट् ved. Cit. beim Schol. zu P. 4, 1, 59 (vgl. Art. Br. 2, 22). श्वा च लिह्याह्विः Spr. 4814, v. 1. एवमेव नर्व्याघ्रः परलीढं (परिलीढं ed. SCHL.) न मन्यते R. ed. Bomb. 2, 61, 16. मधुसर्पिणी Suçr. 4, 101, 18. 116, 18. 194, 18. 2, 436, 16. MBh. 3, 12388 (लिहान). Spr. 3866. VARĀH. BRH. S. 5, 45, 51, 31, 76, 6, 89, 1. 17. Kir. 5, 38. KATHĀS. 22, 199, 25, 106, 94, 119 (wo लिह्या सृक्लिषी zu lesen ist). Bhāg. P. 6, 9, 15, 8, 15, 26, 10, 13, 24. Verz. d. Oxf. H. 130, b, 17. BHATT. 18, 7. त्वं तुरं लिह्या लेढि als Bezeichnung unbesonnener Vermessenheit R. 3, 53, 50. नो मे ऽनिमिषो लेढि (= तान्मसति Comm.) हेतिः Bhāg. P. 3, 25, 38. Die Form लिहृत् in folgendem von Ātreja bei West. angeführten Citat: सृक्लिषीलिहृत् च लिह्या कदाचित्. — अङ्गे ऽथ लेह्यते MBh. 13, 3872 fehlerhaft für अङ्गेषालह्यते, wie die ed. Bomb. liest.

— caus. लेह्यति *lecken lassen* Suçr. 4, 159, 13. 369, 4.

— intens. *beständig lecken, züngeln, züngeln nach*: लेलिह्यसे प्रसमानः समत्ताहो कान्समयान्दन्वैर्बलिह्निः Bhāg. 11, 30. (द्वीपी) लेलिह्यमानस्तृषितः MBh. 12, 4265. लिह्याभिर्पे विश्ववक्त्रं लेलिह्यन्ते सूर्यप्रख्यम् 12706. सृक्लिषी लेलिह्यन्मुक्तः 3, 10397. HARIV. 14582. सृक्लिषी लेलिह्यन्स्य MBh. 5, 2047. लेलिह्यन्लिह्या (लेलिह्यन् लि० ed. Bomb.) वक्त्रम् 3, 10394. लेलिह्यद्वक्त्रं (०द्वक्त्रो beide Ausgg.) व्याघ्रः 12, 4273. लेलिह्यनिर्महानगैः 3, 12240. HARIV. 5032. R. 6, 92, 49. Bhāg. P. 4, 24, 66. लेलिह्यद्विष्य पन्नगैः HARIV. 2462. लेलिह्यान् von Çiva MBh. 14, 198. ले-

लिह्यान् vom züngelnden Feuer GRHJASĀMOR. 1, 25. त्रासपंशायमायाति (अग्निः) लेलिह्यानो महीरुहान् MBh. 1, 8368. 8408. लेलिह्यमानं सैन्येषु प्रवृद्धमिव पावकम् 6, 4899. (शक्तिम्) ज्वलन्तीमिव तसंध्ये लेलिह्यानां समसतः 5, 7271. वापो लेलिह्यानः R. 6, 79, 70. — Vgl. लेलिहृत्, लेलिह्यान्.

— श्व *belecken, lecken an, mit Maul oder Schnabel berühren* Art. Br. 2, 22. KĀTH. 29, 1. PAÑĀV. Br. 13, 6, 9. ĀÇV. Çr. 3, 14, 11. श्वावलिक्याह्विः Spr. 4814. MBh. 1, 667 (med.). 669. पुरा न सोमो ऽधरगो ऽवलिक्यते शुना 3, 15687. 13, 2286 (श्वलिक्यत्). VARĀH. BRH. S. 89, 17 (०लिक्यत्). श्वावलीढं कृविः MBh. 3, 16543. 8, 2059. 13, 1575. MĀRK. P. 34, 56. महि-मामृतरसममुद्रविप्रुषा मकृदवलीढया Bhāg. P. 6, 9, 38. पतत्रिपावलीढम् M. 4, 208. धमरावलीढयोः पङ्कजकोशयोः RAGH. ed. Calc. 3, 8. कीटमुखावलीढ MĀRĀH. 6, 20. श्वालावलीढवदन HARIV. 10200. Kir. 13, 11. PRAB. 3, 8. KATHĀS. 25, 238 (wo स्फुरद्दीपावलीढे — महारौद्रनिशानक्तचरीमुखे zu lesen ist). विशुचक्रावलीढाङ्क *bestrichen von, längs der Oberfläche berührt* R. 3, 43, 3. करजायावलीढे तु पङ्कजम् HARIV. 7050. *auf der Zunge schmelzen lassen* Suçr. 2, 341, 4. दर्भरधावलीढैः *halb verzehrt* ÇĀK. 7. Scheinbar findet sich श्ववलीढ auch KATHĀS. 26, 142, wo aber statt ल-चदत्तावलीढतमालं (verstösst auch gegen das Metrum) wohl zu lesen ist खचदत्तावलीढतमालं. Was bedeutet aber श्ववलीढ Suçr. 4, 125, 7? Vgl. श्वलेहृत् fg. — intens. *beständig lecken, züngeln*: श्वलन् श्वावलेहृत् (चक्रम्) MBh. 1, 1181.

— श्वा *belecken, lecken an*: स्वलिह्या। श्वालिह्यन्सृक्लिषी Bhāg. P. 10, 66, 33. नहि सिंकः परलीढमामिषं भोक्तुमिच्छति। नृसिन्हा भरतालीढं रामो राश्यं न भोदयति ॥ R. GORR. 2, 62, 25. नालीढं नापरिह्यितम् MBh. 13, 5044 nach der von NILAK. erwähnten Lesart (आलीढा erklärt durch रजस्वली). मायाविभिरनालीढम् (भागम्) — निशाचरैः RAGH. 10, 46. सेनान्यमालीढमिवासुरास्त्रैः 2, 37. श्वालीढ = अशित MED. dh. 7. मणिः शापोलीढः so v. a. *geschliffen, polirt* Spr. 2087, v. 1. Vgl. श्वालीढ. — intens. *stark belecken, züngeln nach*: उपद्रवानलस्तदनमालेलिह्यानः सक्तु तेन ददात् Bhāg. P. 5, 6, 9.

— प्रत्या, partic. ०लीढ = अशित MED. dh. 12. — Vgl. प्रत्यालीढ.

— उद्, partic. उल्लीढ *geschliffen, polirt*: मणिः शापोल्लीढः Spr. 2087.

— निम्प् *nippen* ÇAT. Br. 2, 3, 4, 21. KĀTH. Çr. 4, 14, 27. ÇĀNKH. Çr. 2, 9, 18.

— परि *belecken*: वक्त्रं लिह्या R. 5, 79, 12. सृक्लिषी JĀÉN. 2, 13. PAÑĀ-
KĀT. 262, 20. ०लीढ R. 2, 61, 16 (परलीढ ed. Bomb.). Spr. 3883. Vgl. प-

रिलेह्यन्. — intens. *beständig lecken*: सृक्लिषी परिलेह्यन् MBh. 5, 5594. 6, 2701. PAÑĀKĀT. 55, 7 (46, 6 ed. orn.). 85, 3. लेलिह्यान् Bhāg. P. 10, 16, 25.

— प्र *auflecken, auf der Zunge zergehen lassen* Suçr. 2, 450, 1. — Vgl. प्रलेहृत् fg.

— प्रति caus. *lecken lassen an*, mit dopp. acc. ÇAT. Br. 14, 4, 8, 4.

— वि *belecken, lecken an*: सृक्लिषी MBh. 6, 2840. 7, 7262. Suçr. 2, 533, 3. Bhāg. P. 7, 8, 30. *auflecken, auf der Zunge zergehen lassen* Suçr. 2, 504, 5 (med.). 506, 20. — intens. *beständig belecken, züngeln nach*: विलेह्यन् MBh. 12, 8075. (वनधूमकेतुः) विलेह्यन्ः स्थिरजङ्गमान् Bhāg. P. 10, 19, 7.

— सम् *belecken, lecken an* KĀTH. 30, 1. R. 5, 25, 15. 7, 23, 19. BHATT. 13, 42. सृक्लिषी संलिक्यन् MBh. 9, 3100. संलिक्यन् 3, 10653. 12, 4943. so